



**N.C.R.B (एन.सी.आर.बी)**

**I.I.F.-I (एकीकृत अन्वेषण फॉर्म - १)**

## **FIRST INFORMATION REPORT**

(Under Section 173 B.N.S.S)

प्रथम खबर अहवाल

(कलम बी एन एस एस १७३ च्या अंतर्गत)

**1. District (जिल्हा):** ठाणे शहर

**P.S.(ठाणे):** मध्यवर्ती

**FIR No.(प्रथम खबर क्र.):** 1090

**Year (वर्ष):** 2024

**Date and Time of FIR (प्र. ख. दिनांक आणि वेळ):** 20/10/2024 10:48

2. S.No. (अ.क्र.)	Acts (अधिनियम)	Sections (कलम)
1	भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023	304
2	भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023	3(5)

**3. (a) Occurrence of offence (गुन्ह्याची घटना):**

**1. Day(दिवस):** रविवार  
**Time Period** पहर 2  
(कालावधी):

**Date From (दिनांक पासून):** 20/10/2024  
**Date To ( दिनांक पर्यंत):** 20/10/2024  
**Time From (वेळेपासून):** 06:30 बजे  
**Time To (वेळेपर्यंत):** 06:30 बजे

**(b) Information received at P.S. (माहिती मिळालेले पोलीस ठाणे):**

**Date (दिनांक):** 20/10/2024

**Time (वेळ):** 10:00 बजे

**(c) General Diary Reference (रोजनामचा संदर्भ):**  
**Entry No. (नोंद क्र.):** 029

**Date & Time (दिनांक आणि वेळ):** 20/10/2024 10:48 बजे

**4. Type of Information (माहितीचा प्रकार):** लेखी  
**5. Place of Occurrence (घटनास्थळ):**

**1.(a) Direction and distance from P.S.(पोलीस ठाण्यापासून दिशा व अंतर):**  
पश्चिम, 2 किमी  
**(b) Address (पत्ता):** ईमलीपाडा, गुरुद्वारा-यासमोर  
**Beat No. (बिट क्र.):**

**(c) In case, outside the limit of this Police Station, then**  
(या पोलीस ठाण्याच्या हद्दीबाहेर असल्यास):  
**Name of P.S.(पोलीस ठाण्याचे नाव):**  
**District(State) (जिल्हा(राज्य)):**

**6. Complainant / Informant (तक्रारदार/माहिती देणारा):**

(a) Name (नाव): कुमारपाल चंद्रभान वाल्मी

(b) Father's/Husband's Name (वडील / पती चे नाव):

(c) Date/Year of Birth (जन्म तारीख/वर्ष): 1960

(d) Nationality (राष्ट्रीयत्व): भारत

(e) UID No. (यु.आय.डी. क्र.):

(f) Passport No. (पारपत्र क्र.):

Date of Issue (दिल्याची तारीख):

Place of Issue (दिल्याचे ठिकाण):

(g) ID details (Ration Card, Voter ID Card, Passport, UID No., Driving License, PAN) ओळखपत्र विवरण (राशन कार्ड, मतदाता कार्ड, पासपोर्ट, यूआईडी सं., ड्राइविंग लाइसेंस, पॅन कार्ड)

S.No. (अ.क्र.)	ID Type (ओळखपत्राचा प्रकार)	ID Number (ओळखपत्राचा क्रमांक)
1		

**(h) Address (पत्ता):**

S.No. (अ.क्र.)	Address Type (पत्त्याचा प्रकार)	Address (पत्ता)
1	वर्तमान पत्ता	फॉरवर्ड लाईन, बरेक नं 1132, हनुमान मंदिराजवळ, ईमली पाडा, उल्हासनगर - 3, मध्यवर्ती, ठाणे शहर, महाराष्ट्र, भारत
2	स्थायी पत्ता	फॉरवर्ड लाईन, बरेक नं 1132, हनुमान मंदिराजवळ, ईमली पाडा, उल्हासनगर - 3, मध्यवर्ती, ठाणे शहर, महाराष्ट्र, भारत

(i) Occupation (व्यवसाय):

(j) Phone number (फोन नं.):

Mobile (मोबाइल नं.): 91-8484974790

**7. Details of known/suspected/unknown accused with full particulars (माहीत असलेल्या / संशयीत / अनोळखी आरोपीचा संपूर्ण पत्ता):**

S.No. (अ.क्र.)	Name (नाव)	Alias (उर्फनाव)	Relative's Name (नातेवाईकाचे नाव)	Present Address (वर्तमान पत्ता)
1	अनोळखी 1			
2	अनोळखी 2			

**8. Reasons for delay in reporting by the complainant/informant (तक्रारदार/माहिती देणा-याकडून तक्रार करण्यातील विलंबाची कारणे):**

**9. Particulars of properties of interest (संबंधीत मालमत्तेचा तपशील):**

S.No. (अ.क्र.)	Property Category (मालमत्ता वर्ग)	Property Type (मालमत्ता प्रकार)	Description (वर्णन)	Value (In Rs/-) (मुल्य (रु.
----------------	-----------------------------------	---------------------------------	---------------------	-----------------------------

S.No. (अ.क्र.)	Property Category (मालमत्ता वर्ग)	Property Type (मालमत्ता प्रकार)	Description (वर्णन)	Value(In Rs/-) (मुल्य (रु.))
1	दागिने/आभूषण	सोन्याची गळ्यातील साखळी	एक सोन्याची चैन 5 ग्रॅम वजनाची असलेली जुवाकिसुं.	20,000.00
2	दागिने/आभूषण	सोन्याची गळ्यातील साखळी	किंमतीची एक सोन्याची चैन 5 ग्रॅम वजनाची असलेली जुवाकिसुं.	20,000.00

**10 Total value of property (In Rs/-)**

(चोरीस गेलेल्या मालमत्तेचे एकूण मुल्य (रु. मध्ये)):

40,000.00

**11. Inquest Report / U.D. case No., if any**

(इनक्वेस्ट अहवाल/ अकस्मात मृत्यू प्रकरण क्र., जर असल्यास)):

**S.No. UIDB Number**

(अ.क्र.) (यु.आय.डी.बी.क्र.)

**12. First Information contents (प्रथम खबर हकीकत ):**

मी कुमारपाल चंद्रभान वाल्मीकी, वय - 64 वर्ष, धंदा - सेवानिवृत्त, रा. फॉरवर्ड लाईन, बॅरेक नं. 1132, हनुमान मंदिराजवळ, ईमली पाडा, उल्हासनगर - 3, जि. ठाणे. मो. नं. 8484974790. ईमेल:- bobbychindaliya4@gmail.com. आधारकार्ड नं. 619325518596 समक्ष पोलीस ठाण्यात हजर राहून फिर्याद लिहून देतो की,

मी वरील प्रमाणे असून नमुद ठिकाणी 40 वर्षापासून राहण्यास आहे. माझे घरी मी, माझी पत्नी सौ. गुड्डी वाल्मीकी, दोन मुलगे व दोन मुली असे आम्ही एकत्रित कुटुंबासह राहण्यास आहे. मी कल्याण डोंबिवली महानगर पालीकेंमधून सेवानिवृत्त झालो असून, मला मिळणा-या पेंशनवर माझे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.

आज दि. 20/10/2024 रोजी सकाळी 06:30 वाजता च्या सुमारास मी गणेश नगर येथे चहा पिवून राहते घराकडे रस्त्यावर चालत जात असतांना, ईमलीपाडा, गुरुद्वारा-यासमोर माझे समोर अचानक एका काळ्या रंगाची बर्गमॅन मोटार सायकल वरून दोन मुले अंदाजे 20 ते 25 वयाचे अंगाने सडपातळ, अंगात काळे रंगाचे कपडे परिधान केलेले, त्यापैकी वाहन चालविणा-या इसमाने काळसर रंगाची टोपी घातलेला असे माझे समोर येवून माझे जवळ मोटार सायकलचा वेग कमी केला व गाडीवर मागे बसलेल्या इसमाने माझे गळ्यातील दोन सोन्याच्या चैन बळजबरीने खेचल्या. त्यावेळी मी ओरडून त्यांच्या मागे धावलो. परंतु ते लागलीच तेथून ते तिन नंबर ओटी चौकाकडे पळून गेलेले आहे. माझे चोरीस गेलेल्या चैनचे वर्णन खालील प्रमाणे,

1) 20000/- रु. किंमतीची एक सोन्याची चैन 5 ग्रॅम वजनाची असलेली जुवाकिसुं.

2) 20000/- रु. किंमतीची एक सोन्याची चैन 5 ग्रॅम वजनाची असलेली जुवाकिसुं.

.....  
40,000/- एकूण किंमत

तरी दि. 20/10/2024 रोजी सकाळी 06:30 वाजताचे सुमारास ईमलीपाडा, गुरुद्वारा-यासमोर दोन अनोळखी 20 ते 25 वयाचे अंगाने सडपातळ, अंगात काळे रंगाचे कपडे परिधान इसमांनी माझे समोर येवून, माझे जवळ मोटार सायकलचा वेग कमी केला व गाडीवर मागे बसलेल्या इसमाने माझे गळ्यातील वरील वर्णनाच्या व किंमतीच्या सोन्याच्या चैन बळजबरीने हिसकावून चोरून घेवून पळून गेले आहेत. म्हणून माझी त्यांच्या विरुद्ध कायदेशिर तक्रार आहे. वरील दोन्ही इसमांना मला परत दाखविल्यास मी त्यांना ओळखेन.

माझी वरील फिर्याद संगणकावर टंकलिखित केली असून ती मी वाचून पाहिली ती माझे सांगणे प्रमाणे बरोबर व खरी आहे.



13. Action taken: Since the above information reveals commission of offence(s) u/s as mentioned at Item No. 2. (केलेली कारवाई: बाब क्र.२ मध्ये नमूद केलेल्या कलमान्वये वरील अहवालावरून अपराध घडल्याचे.)

(1) Registered the case and took up the investigation:  
(प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम हाती घेतले):

Shankar Vaman Awatade(I (Inspector)) /

or (किंवा)

(2) Directed (Name of I.O.) (तपास अधिका-याचे नाव):

Rank (पद):

No.(क्र.):

to take up the Investigation (ला तपास करण्याचे अधिकार दिले) or (किंवा)

(3) Refused investigation due to (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला):

or (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला)

(4) Transferred to P.S.

(गुन्हा दुसरीकडे पाठविला असल्यास त्या पोलीस ठाण्याचे नाव):

District (जिल्हा):

on point of jurisdiction (को क्षेत्राधिकार के कारण हस्तांतरित) .

F.I.R. read over to the complainant / informant, admitted to be correctly recorded and a copy given to the complainant / informant free of cost. (प्रथम खबर तक्रारदाराला/खबरीला वाचून दाखविली, बरोबर नोंदविली असल्याचे त्याने मान्य केले आणि तक्रारदाराला/खबरीला खबरीची प्रत मोफत दिली.)

R.O.A.C.(आर. ओ .ए .सी.)

14 Signature/Thumb impression of the complainant / informant.

(तक्रारदाराची/खबर देणा-याची सही/अंगठा):



15. Date and time of dispatch to the court

(न्यायालयात पाठवल्याची तारीख व वेळ):


Signature of Officer in charge,  
Police Station

(ठाणे प्रभारी अधिका-याची स्वाक्षरी)

Name (नाव): Shankar Vaman Awatade

Rank(पद): I (Inspector)

No.(सं.):

  
पोलीस ठाणे अधिकारी  
महाराष्ट्र पोलीस  
विवरण

**Attachment to item 7 of First Information Report (प्रथम खबरीतील मुद्दा क्र. ७ ला****जोडपत्र): Physical features, deformities and other details of the****( If known / seen )(संशयीत/आरोपीचे (माहित असलेल्या/माहितलेल्या) शारीरिक वैशिष्ट्ये,****व्यंग आणि इतर तपशील))**

S.No.(अ.क्र.)	Sex (लिंग)	Date/Year of Birth (जन्म तारीख/ वर्ष)	Build (बांधा)	Height (cms.) (उंची(से. मी.))	Complexion (रंग)	Identification Mark (s) (ओळखीच्या खुणा)
1	2	3	4	5	6	7
1	पुरुष		साधारण/म शुभ्र			चेचक के दाग: NO
2	पुरुष		साधारण/म शुभ्र			चेचक के दाग: NO
Deformities/ Peculiarities	Teeth (दात)	Hair (केस)	Eyes (डोळे)	Habit(s) (सवयी)	Dress Habit(s) (पोषाखाच्या सवयी)	
8	9	10	11	12	13	
Language /Dialect (भाषा / बोलीभाषा)	Burn Mark (भाजल्याच्या खुणा)	Leucoder ma (कोड)	Mole (तिळ)	Scar (व्रण)	Tattoo (मोदण)	Others (इतर)
14	15	16	17	18	19	20

**These fields will be entered only if complainant/informant gives any one or more particulars about the suspect/accused.****(जर तक्रारदार/माहिती देणा-याने संशयीत/आरोपीविषयी एक किंवा त्यापेक्षा अधिक तपशील दिल्यास फक्त यातील रकान्यांची नोंद घेतली जाईल.)**